

अनुक्रमणिका

अनु क्र	विषय
१.	सर्वसामान्य
2	वितरणाचे नियम (एक्स्पोजर नॉम्स)
	2.1 व्यक्तिगत/ सामुहिक कर्जदारांना वितरण करण्याची मर्यादा (एक्स्पोजर सिलिंग)
	2.2 व्याख्या
	२.३ जमिनी मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रातील रकमेची मर्यादा
	२.४ आंतर- बँक रकमेची मर्यादा
3	असुरक्षित/अप्रतिभूतित अग्रिम रकमा (हमीसह आणि हमीशिवाय)
	३.१ एक पक्ष/ संलग्न समूहासाठी असलेली मर्यादा
	३.२ असुरक्षित अग्रिम रकमेवरील एकूण मर्यादा
4	४. बंधनकारक निर्बंध
	४.१ बँकेच्या स्वतःच्या समभागांच्या विरुद्ध अग्रिम रकमा
	४.२ कर्ज विमोचन करण्याच्या अधिकारांवरील निर्बंध
5	नियामक तरतुदी
	५.१ संचालक आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्ज आणि अग्रिम रकमा देणे
	५.२ सामान्य सदस्यांना अग्रिम रक्कम देण्यावरील महत्ताम मर्यादा
	५.३ बँकांनी अन्य बँकांनी दिलेल्या स्थायी ठेवीच्या/ टर्म डिपॉझिटसच्या अनुषंगाने अग्रिम रकमा मंजूर करणे टाळले पाहिजे.
	५.४ ब्रिज लोन्स/ अंतरिम वित्तसेवा
	५.५ समभाग, कर्जरोखे आणि रोखे ह्यांच्यासाठीची बँकेची वित्तसेवा
	५.६ प्राधान्य समभाग आणि दीर्घ मुदतीच्या (दुय्यम) ठेवीसाठी बँकेच्या वित्तसेवा
	५.७ बँकिंग व्यतिरिक्त असलेल्या आर्थिक कंपन्यांना (एनबीएफसीज) देण्यात येणारी बँक वित्तसेवा
	५.८ उपकरण कर्जाऊ देणे आणि भाडे- विक्री ह्यास आर्थिक सेवा देणे
	५.९ कृषी कार्यासाठी वित्तसेवा
	५.१० बचतगटांना/ सामुहिक दायित्व गटांना (जेएलजीज) कर्ज
	५.११ बंधनकारक बाकी रकमेच्या अग्रिम राशीवरील निर्बंध
	जोडपत्र १
	जोडपत्र २
	परिशिष्ट

१. सर्वसामान्य

१.१ कर्ज म्हणून देण्यात येणा-या रकमेतील जोखीम अधिक प्रमाणात राहू नये ह्यासाठी आणि त्याचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना त्यांच्याद्वारे देण्यात येणा-या रकमेवर मर्यादा निश्चित करण्याचा सल्ला देण्यात येतो.

- व्यक्तिगत आणि सामुहिक कर्जदारांसाठी,
- विशिष्ट क्षेत्रांसाठी
- असुरक्षित अग्रिम राशी आणि असुरक्षित हमीसाठी

१.२ त्याव्यतिरिक्त, बँकांना पुढील विशिष्ट बंधनकारक आणि नियामक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे:

- समभाग, कर्जरोखे आणि रोख्यांविरुद्धची अग्रिम राशी
- समभाग, कर्जरोखे आणि रोख्यांमधील गुंतवणूक

१.३ ह्या सर्व घटकांशी संबंधित परिचालनाच्या वर्तमान सूचना पुढील परिच्छेदामध्ये दिलेल्या आहेत.

२. वितरणाचे नियम (एक्सपोजर नॉर्म्स)

२.१ व्यक्तिगत/ सामुहिक कर्जदारांना वितरण करण्याची मर्यादा (एक्सपोजर सिलिंग)

२.१.१ प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मान्यतेसह बँकेच्या भांडवली निधीच्या अनुषंगाने वितरण करण्याची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. ह्या उद्देशाने देण्यात येणा-या रकमा परिच्छेद २.२.२. (बी) मध्ये नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रकारच्या कर्जासाठी असतील (कर्ज, गुंतवणूक व अग्रिम राशी ह्या रकमा) (एसएलआर नसलेल्या) व त्यामुळे-

- व्यक्तिगत कर्जदारासाठी देण्यात येणारी रक्कम भांडवली निधीच्या १५ टक्के पेक्षा अधिक असणार नाही; आणि
- सामुहिक कर्जदारांसाठी देण्यात येणारी रक्कम भांडवली निधीच्या ४० टक्के पेक्षा अधिक असणार नाही.

२.१.२ रक्कम देण्याची मर्यादा ठरवण्याचे काम दर वर्षी बँकेचे लेखा परीक्षण होऊन ताळेबंद पत्रकाला अंतिम स्वरूप केल्यानंतर केले जाऊ शकेल आणि रक्कम देण्याच्या मर्यादेबद्दल कर्जास मान्यता देणा-या यंत्रणेला व बँकेतील गुंतवणूक विभागास सल्ला दिला जाऊ शकेल.

समभागांना उसने देण्याबद्दल, ताळेबंद पत्रक दिनांकांनंतर भाग भांडवलामध्ये वाढ किंवा तूट होणे हे अर्धा वार्षिक कालावधीनंतर रक्कम देण्याची मर्यादा निश्चित करण्यासाठी संचालक मंडळाच्या मान्यतेसह विचारात घेतले जाऊ शकेल. त्यानुसार, बँका गरज भासल्यास ३० सप्टेंबर रोजी उपलब्ध असलेले भाग भांडवल विचारात घेऊन रक्कम देण्याची नवीन मर्यादा निश्चित करू शकतात. परंतु तरीही भाग भांडवलाव्यतिरिक्त अर्धा वार्षिक नफ्यासारख्या अन्य भांडवली निधीतील वाढ रक्कम देण्याची मर्यादा बदलण्यासाठी लागू नसेल. तसेच, भविष्यातील भांडवलाच्या गरजेच्या संदर्भात आवश्यक असलेल्या मर्यादेच्या बाहेर रक्कम देण्याची मर्यादा जात नाही, हे बँकांद्वारे निश्चित केले जाणे आवश्यक आहे.

२.२ व्याख्या

२.२.१ भांडवली निधी

रक्कम देण्याच्या नियमांच्या संदर्भात भांडवली निधीमध्ये आपल्या भांडवली उपलब्धता (कॅपिटल एडिक्वसी) ह्यावरील महापरिपत्रकामध्ये व्याख्या केलेल्या स्तर १ (टायर १) आणि स्तर २ ह्या दोन्ही भांडवलांचा समावेश होईल.

२.२.२ देण्याच्या रकमेमध्ये दोन्ही रकमा - कर्ज देण्याच्या रकमा (कर्ज आणि अग्रिम राशी) आणि गुंतवणूकीसाठी देण्यात येणा-या (नॉन एसएलआर) रकमा ह्यांचा समावेश पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल.

२.२.२.१ कर्ज देण्याची रक्कम (क्रेडिट एक्सपोजर)

(i) कर्ज देण्याच्या रक्कम ह्याप्रमाणे असेल-

(a) निधी असलेल्या आणि विना निधी कर्ज मर्यादा आणि त्यानुसार हमी असलेल्या व तसे अन्य दायित्व

(b) उपकरण उसने देऊन आणि विकत घेऊन भाडेतत्त्वावर देऊन मिळवण्यात आलेल्या सुविधा, आणि

(c) आपत्कालीन आवश्यकतेसाठी कर्जदारांना वेळोवेळी मान्य केलेल्या मर्यादा (एड हॉक लिमिटस)

(ii) कर्ज देण्याच्या रकमेमध्ये बँकेच्या स्वतःच्या त्या कालावधीतील जमा रकमेच्या सुरक्षिततेसह देण्यात आलेल्या कर्जांचा आणि अग्रिम राशींचा समावेश असणार नाही.

(iii) मान्य केलेली मर्यादा किंवा थकबाकी, ह्यापैकी जी अधिक असेल, ती कर्ज देण्याची मर्यादा निश्चित करताना गणना केली जाईल. तसेच, एखाद्या कालावधीतील पूर्णतः काढलेल्या कर्जांसाठी निर्धारित मर्यादेच्या कोणत्याही हिशाला परत करण्याची संधी नसेल, तर बँका कर्ज देण्याच्या मर्यादेस निश्चित करताना थकबाकीची गणना करू शकतात.

(iv) विना निधी कर्ज मर्यादेच्या संदर्भात, अशी १००% मर्यादा किंवा थकबाकी, ह्यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती ह्या उद्देशासाठी विचारात घेणे आवश्यक आहे.

(v) संस्थात्मक (कोन्सोर्टियम)/ मल्टीपल बँकिंग/ नियामक मंडळ (सिंडिकेशन)

एका कर्जदाराच्या/सामूहिक कर्ज देण्याच्या रकमेच्या आधारे बँकेच्या समभागांची पातळी निर्धारित केली जाईल.

गुंतवणूकीची रक्कम (नॉन एसएलआर)

२.२.२.२ बँकांना 'ए' किंवा सममूल्य व उच्च मानक असलेल्या वाणिज्यिय पेपर्समध्ये (सीपीज), कर्जरोख्यांमध्ये आणि विमोचन करणे शक्य असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती आहे. परंतु तरीही नेहमी कर्जाऊ असलेल्या उपकरणांमधील गुंतवणूकीची अनुमती नाही. तसेच डेब्ट म्युच्युअल फंडस आणि मनी मार्केट म्युच्युअल फंडस ह्यामध्ये गुंतवणूक करण्याची अनुमती बँकांना आहे.

a) नॉन- एसएलआर जामीनामधील गुंतवणूक आधीच्या वर्षी ३१ मार्च रोजी असलेल्या बँकेच्या एकूण जमा रकमेच्या १०% इतकी मर्यादित असली पाहिजे.

b) सूचीबद्ध न केलेल्या जामीनामधील गुंतवणूका कधीही एकूण नॉन एसएलआर गुंतवणूकीच्या १०% पेक्षा अधिक नसाव्यात. जिथे बँकांनी आधीच ही मर्यादा ओलांडली असेल, तर अशा जामीनांवर कोणत्याही वाढीव गुंतवणूकीची अनुमती नाही. युसीबीजद्वारे करण्यात आलेली नॉन एसएलआर कर्ज जामीनातील गुंतवणूक (प्राथमिक आणि दुय्यम मार्केटमधील) गुंतवणूक करताना विनिमय (एक्स्चेंजेस) मधील सूचीत दिलेल्या जामीनामध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव असेल, तर तिला गुंतवणूक म्हणून बघितले जाऊ शकेल. तरीही, जर जामीन निर्धारित कालावधीमध्ये सूचीबद्ध करण्यात आला नाही, तर तिची गणना सूचीबद्ध न केलेल्या नॉन एसएलआर जामीनासाठीच्या १०% मर्यादेमध्ये करण्यात येईल. जर सूचीबद्ध न केलेली नॉन एसएलआर जामीन गुंतवणूक केल्यामुळे १०% मर्यादेचे उल्लंघन होत असेल, तर जोपर्यंत सूचीबद्ध न केलेल्या नॉन एसएलआर गुंतवणूका १०% पेक्षा कमी होत नाहीत, तोपर्यंत युसीबीला नॉन एसएलआर जामीनासह नवीन गुंतवणूक करता येणार नाही.

c) वरील सर्व गुंतवणूकांना निर्धारित महत्त्वपूर्ण स्वतंत्र/ समूह देण्याच्या रकमेच्या मर्यादा लागू असतील.

d) नॉन- एसएलआर प्रवर्गातील सर्व नवीन गुंतवणूकांचे वर्गीकरण फक्त व्यापारासाठी धारण केलेल्या (एचएफटी) आणि विक्रीसाठी उपलब्ध (एएफएस) प्रवर्गातच केले गेले पाहिजे. तरीही, पायाभूत प्रकल्पाची अंमलबजावणी करणा-या

कंपन्यांद्वारे जारी करण्यात आलेले दीर्घकालीन कर्जरोखे ह्यामध्ये गुंतवणूक केलेल्या व सात वर्षांची किमान शेष परिपक्वता असलेल्या युसीबीजचे वर्गीकरण एचटीएम प्रवर्गामध्ये केले जाऊ शकेल.

समूह

२.२.३ समूहाच्या व्याख्येच्या संदर्भातील निर्णय बँकांच्या आकलनावर सोडून देण्यात आला आहे. सामान्यतः बँकाना त्यांच्या ग्राहकांच्या मूलभूत संरचनेबद्दल आकलन असते. त्यामुळे कर्ज घेणारे एखादे विशिष्ट एकक बनणारा समूह कसा ठरतो, ह्याचा निर्णय बँका त्यांच्याकडे त्या संदर्भात असलेल्या माहितीनुसार घेऊ शकतात आणि ह्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्व व्यवस्थापनामधील समानता आणि परिणामकारक नियंत्रण हे आहे.

२.२.४ एका किंवा एकाहून अधिक सामाईक भागीद्वार असलेल्या व एकाच उद्योग क्षेत्रात असलेल्या विविधा संस्था उदा., उत्पादन, प्रक्रिया, व्यापारी उपक्रम इत्यादी करणा-या संस्थांना संलग्न समूह म्हणून बघितले गेले पाहिजे आणि सामाईक मालकीसह एकत्र येणा-या एकांना एकच पक्ष म्हणून बघितले गेले पाहिजे.

२.२.५ असुरक्षित अग्रिम राशीमध्ये स्पष्ट अधिकर्ष (क्लीन ओव्हरड्राफ्टस), व्यक्तिगत जामीनासह दिलेले कर्ज किंवा विकत घेतलेल्या/ दिलेल्या मुलतानी हुंड्या, विकत घेतलेले धानादेश आणि धानादेशांनुसार गोळा करण्यासाठी काढलेल्या रकमा ह्यांचा समावेश असेल; परंतु त्यात पुढील घटकांचा समावेश नसेल-

- i) केंद्र किंवा राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तासंस्था, बँका आणि डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशनद्वारे हमी देण्यात आलेल्या अग्रिम रक्कम;
- ii) योग्य त्या अधिकारयंत्रणेद्वारे परीक्षण सूचना किंवा मिळालेल्या चलनासह केंद्र किंवा राज्य सरकारांद्वारे किंवा सरकारी मालकीच्या संस्थेद्वारे काढण्यात आलेली पुरवठा बिले;
- iii) ट्रस्ट रिसिप्टसह असलेल्या अग्रिम रक्कम;
- iv) कर्जाच्या पत्रासह काढण्यात आलेले आंतर्देशीय भोजनभत्ता (डी/ए) बिले
- v) ९० पेक्षा कमी दिवसांच्या आत वापरण्यात आलेली व आंतर्देशीय भोजनभत्ता (डी/ए) बिलांसह असलेली अग्रिम रक्कम (जरी अशी बिले कर्जाच्या पत्रासह काढण्यात आलेली नसली तरी).
- vi) जेव्हा संबंधित राज्य सहकारी संस्था अधिनियमामध्ये बँकेच्या दाव्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून ठराविक कालावधीच्या कर्जासाठी हप्ते वजा करण्याची बंधनकारक तरतूद असेल आणि अशा प्रकारच्या प्रत्येक अग्रिम रकमेच्या संदर्भात बँकेने ह्या तरतुदीचा लाभ घेतला असेल, तर व्यक्तिगत जामीनासह वेतनमान प्राप्त असलेल्या कर्मचा-यांना देण्यात येणा-या अग्रिम रकमा;
- vii) प्रतिष्ठित खाजगी पक्षांद्वारे जारी करण्यात आलेली पुरवठा बिले आणि सार्वजनिक लि. कंपनी आणि नावाजलेल्या संस्था ह्यांच्या पावतीसह असलेल्या चलानवर काढण्यात आलेल्या पुरवठा बिलांवरील अग्रिम रकमा ज्यामध्ये ९० पेक्षा अधिक दिवसांची थकबाकी नसेल.
- viii) ९० दिवसांपेक्षा अधिक थकबाकी नसलेल्या पुस्तकी कर्जावरील अग्रिम रकमा.
- ix) सरकार, सार्वजनिक महामंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे देण्यात आलेले धानादेश.
- x) निर्यातीसाठी पॅकिंग करताना लागणा-या कर्जाच्या स्वरूपातील अग्रिम रक्कम.
- xi) विकत घेतलेले डिमांड ड्राफ्टस.
- xii) अंशतः सुरक्षित असलेल्या अग्रिम रकमेतील सुरक्षित भाग, आणि
- xiii) देय असलेल्या किंवा देय होणा-या कंत्राटी रकमेतील कायदेशीर कार्याशी संबंधित असलेली अग्रिम रक्कम.

सूचना: भारतीय रेल्वे किंवा इंडियन एअरलाईन्स कॉर्पोरेशन किंवा रस्ता आणि जल परिवहन चालकांच्या अधिकृत पावती नसलेल्या विनिमयाची सर्व बिले ज्यांना प्राथमिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाद्वारे प्रमाणित केले गेले असेल, त्यांना स्वच्छ बिले समजण्यात येईल.

२.२.६ जेव्हा संस्थांमध्ये प्राथमिक सहकारी बँकेचा संचालक किंवा त्याचे नातेवाईक ह्यांचे हित गुंतले आहे, असे म्हंटले जाईल, तेव्हा त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल-

- i) प्रोप्रायटरी संस्था/ भागीदारीतील संस्था (ज्यामध्ये अविभक्त हिंदु कुटुंबातील व्यक्तींच्या संस्था सनाविष्ट असतील); ज्यामध्ये बँकेचा संचालक किंवा त्याचा नातेवाईक प्रोप्रायटर/ भागीदार/ सह- चालक म्हणून असेल व त्या प्रकारे त्याचा हितसंबंधा असेल
- ii) खाजगी/ सार्वजनिक लि. कंपनी; ज्यामध्ये बँकेचा एक संचालक कंपनीला देण्यात आलेल्या कर्जाच्या व अग्रिम रकमेच्या परताव्यासाठी हमीदार असेल.

२.२.७ बँकेच्या संचालकाचा 'नातेवाईक' म्हणजे पुढीलपैकी त्या संचालकाचा कोणताही नातेवाईक असेल.
पुढील परिस्थिती पूर्ण होत असेल तर आणि तरच एखाद्या व्यक्तीस दुस-या व्यक्तीचा नातेवाईक म्हंटले जाईल:

- (a) जर ते अविभक्त हिंदु कुटुंबातील सदस्य असतील; किंवा
- (b) ते पती- पत्नी असतील; किंवा
- (c) एक व्यक्ती दुस-या व्यक्तीसोबत पुढील प्रकारे संबंधित असेल-

- i) वडील
- ii) आई (सावत्र आईसह)
- iii) मुलगा (सावत्र मुलासह)
- iv) मुलाची पत्नी
- v) मुलगी (सावत्र मुलीसह)
- vi) मुलीचा पती
- vii) भाऊ (सावत्र भावासह)
- viii) भावाची पत्नी
- ix) बहिण (सावत्र बहिणीसह)
- x) बहिणीचा नवरा

२.२.८ 'अन्य कोणतेही आर्थिक स्थान; ह्या शब्दांच्या अर्थांमध्ये निधी असलेल्या व निधी नसलेल्या कर्ज मर्यादा आणि जामीन व खालीलप्रमाणे समान दायित्व असेल:

- (i) निधी असलेल्या मर्यादांमध्ये बिले विकत घेण्यातील सूट, माल पाठवण्याआधी आणि नंतर असलेल्या पत सुविधा आणि बदललेल्या रकमेच्या हमी- मर्यादा ह्यांचा समावेश असून भांडवल तरतुदीसह कोणत्याही उद्देशासाठी बदललेल्या असताना आणि त्या संदर्भात मान्यता असलेल्या जारी करण्याच्या स्वीकृतीच्या अशा मर्यादा ज्या कर्जदारांना आणि हमीदारांना जारी करण्यात येतील व ज्या द्वारे भांडवली साधाने प्राप्त करण्यासाठी बँक तिच्या घटकांद्वारे अनिवार्य आर्थिक दायित्व मिळवू शकेल.
- (ii) निधी नसलेल्या मर्यादेमध्ये कर्जपत्रके, जामीन, हमी व अन्य तशा प्रकारचे दायित्व असले पाहिजे.

२.३ जमिनी मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रातील रकमेची मर्यादा

प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मान्यतेसह जमिनी मालमत्तेवर दिल्या जाणा-या एकूण कर्जाच्या मर्यादेशी संबंधित महत्त्वपूर्ण व व्यापक नियम बनवण्याचा सल्ला दिला जातो व हे करताना त्यांनी रिजर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार खात्री केली पाहिजे, की बँकेच्या कर्जाचा उपयोग बांधाकामासाठी होत असून पुढीलप्रमाणे कोणतीही कृती त्या जमिनी मालमत्तेच्या संदर्भात केली जात नाही.

२.३.१ युसीबीजची गृह, जमीन मालमत्ता आणि व्यापारी जमिनी मालमत्तेच्या कर्जावरील रक्कम १५ नोव्हेंबर २०१० पासून जमा रकमेच्या १५% ऐवजी त्यांच्या एकूण साधानांच्या १०% इतकी मर्यादित करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण साधानांच्या १०% पेक्षा अधिक असुरक्षित कर्ज आणि अग्रिम रकमा असलेल्या युसीबीजना त्यांच्याद्वारे देण्यात येणारी रक्कम १५ नोव्हेंबर २०१० पासून पुढील सहा महिन्यांच्या आत सुधारित मर्यादेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

२.३.२ एकूण साधानांच्या १० टक्के ही वरील मर्यादा रूपये १० लाख पर्यंतच्या व्यक्तिगत गृहकर्जासाठी किंवा निवासी संकुलाच्या व्यक्तिगत खरेदीसाठी किंवा बांधाकामासाठी एकूण साधानांच्या ५% इतक्या प्रमाणात अतिरिक्त मर्यादेसह वाढवली जाऊ शकते (दिनांक ११ मे, २०११ च्या युबीडी. बीपीडी. (पीसीबी) परिपत्रक क्र. ४७/१३.०५.०००/२०१०-११ ह्या परिपत्रकानुसार गृहकर्ज रूपये १५ लाखपर्यंत दिले जाऊ शकते.)

२.३.३ आधीच्या आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च रोजी असलेल्या लेखा परीक्षण केलेल्या ताळेबंद पत्रकाच्या आधारे एकूण साधानांची गणना केली जाऊ शकते. एकूण साधानांची गणना करताना तोटे, अमूर्त साधाने, मिळालेल्या बिलांसारख्या प्रतिनोंदी (काँट्रा आयटम्स) त्यातून वगळले जातील.

२.३.४ जर अग्रिम रक्कम न घेता कंत्राटदार सापेक्षतः लहान बांधाकाम स्वतःच्या बळावर करत असेल तर अशा कंत्राटदारांना देण्यात आलेल्या बांधाकाम साहित्यासाठी तारणगहाणावर युसीबीजद्वारे देण्यात आलेले कार्यात्मक भांडवली कर्ज वर उल्लेखलेल्या मर्यादेमध्ये धारले जाणार नाही.

२.३.५ आधी युसीबीजना गृह, जमिनी मालमत्ता, व्यापारी जमिनी मालमत्ता आदिच्या कर्जासाठी असलेल्या अनुदानाच्या मर्यादेला त्यांना उच्च आर्थिक संस्था आणि राष्ट्रीय गृह बँकेकडून मिळालेल्या पुनर्वित्तासेवेच्या निधीच्या प्रमाणात ओलांडण्याची अनुमती होती. युबीडी. बीपीडी. (पीसीबी) परिपत्रक क्र. ४७/१३/०५.०००/२०१०-११ दिनांक ११ मे, २०११ ह्या परिपत्रकानुसार ही अनुमती काढून घेण्यात आलेली आहे.

२.४ आंतर- बँक रकमेची मर्यादा

प्रुडंशियल आंतर बँक (एकूण) रकमेची मर्यादा (प्रुडंशियल इंटर बँक गॉस एक्स्पोजर लिमिट)

२.४.१ कॉल मनी/ नोटिस मनी आणि असल्यास जमा रकमांच्या उद्देशासह क्लीअरिंग सुविधा मिळण्यासाठी, सीएसजीएल सुविधा, करंसी चेस्ट सुविधा, वित्ताप्रेषण (रिमिटन्स) सुविधा आणि बँक जामीन, कर्जपत्रक आदि निधी व्यतिरिक्त असलेल्या सुविधा मिळण्यासाठी युसीबीजद्वारे अन्य बँकांसह (आंतर- बँक) ठेवण्यात आलेल्या जमा रकमा बँकेच्या आधीच्या वर्षी ३१ मार्च रोजी असलेल्या एकूण जमा दायित्वाच्या २०% पेक्षा अधिक नसाव्यात. जमा खात्यांमध्ये व्याणिज्यिय बँकांसह आणि अनुसूचित युसीबीजसह ठेवण्यात आलेली शिल्लक व वाणिज्यिय बँकांद्वारे जारी करण्यात आलेल्या जमा प्रमाणपत्रातील गुंतवणूकी ह्या आंतर- बँक रकमेत असल्यामुळे ह्या २०% मर्यादेत समाविष्ट करण्यात येतील.

प्रुडंशिल आंतर- बँक काउंटर पार्टी मर्यादा

२.४.२ महत्त्वपूर्ण आंतर बँक (एकूण) रकमेच्या मर्यादेमध्ये, एका बँकेसह ठेवलेली जमा रक्कम ती रक्कम ठेवणा-या बँकेच्या आधीच्या वर्षी ३१ मार्च रोजी असलेल्या एकूण जमा दायित्वाच्या 5% पेक्षा अधिक नसली पाहिजे.

प्रुडंशिल मर्यादेमधील अपवाद

संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह किंवा त्या राज्याच्या राज्य सहकारी बँकेसह युसीबीद्वारे जतन केलेल्या रकमा बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ (एएसीएस) च्या कलम २४ मधील तरतुदीनुसार प्रुडंशिल आंतर बँक (एकूण) रकमेच्या मर्यादेमधील अपवाद केला जातो (परिच्छेद २.४.१ आणि २.४.२)

२.४.३ अनुसूचित नसलेल्या पीसीबीजद्वारे अनुसूचित पीसीबीजसह ठेवल्या जाणा-या जमा रकमा

२.४.३.१ अनुसूचित नसलेल्या पीसीबीजना पुढील नियमांच्या पूर्ततेसह सक्षम अनुसूचित पीसीबीजमध्ये रकमा जमा करण्याची अनुमती आहे:

- i) बँक सीआरएआरच्या निर्देशित पातळीचे पालन करते.
- ii) बँकेचा निव्वळ एनपीए 7% पेक्षा कमी आहे.
- iii) बँकेने सीआरएआर/एसएलआर चे जतन करण्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये कसूर केलेली नाही.
- iv) बँकेने गेल्या तीन सलग वर्षांमधील निव्वळ नफ्याची माहिती उघड केलेली आहे.
- v) उत्पन्न मान्यता, साधानांचे वर्गीकरण व तरतुदी, रकमेवरील मर्यादा आणि संचालकांना देण्यात आलेली कर्जे व अग्रिम रकमा ह्यांच्याशी निगडित प्रुडंशिल नियमांचे पालन बँकेने केले आहे.
- vi) अनुसूचित नसलेल्या युसीबीद्वारे कोणत्याही अनुसूचित युसीबीमध्ये ठेवण्यात येणारी रक्कम ती रक्कम ठेवणा-या बँकेच्या आधीच्या वर्षी ३१ मार्च रोजी असलेल्या एकूण जमा दायित्वाच्या 5% पेक्षा अधिक नसली पाहिजे.

२.४.३.२ अनुसूचित नसलेल्या युसीबीजकडून अनुसूचित युसीबीजला मिळणा-या रकमेची स्वीकृतीसुद्धा पुढील अटीनुसार होईल:

- i) अनुसूचित युसीबीद्वारे आंतर- युसीबी पद्धतीने मिळणारी एकूण जमा रक्कम आधीच्या आर्थिक वर्षी ३१ मार्च रोजी असलेल्या तिच्या जमा दायित्वाच्या १०% पेक्षा अधिक नसली पाहिजे.
- ii) अशा जमा रकमांवर लावण्यात आलेला व्याज दर मार्केटप्रमाणे असला पाहिजे.
- iii) परंतु तरीही अनुसूचित युसीबीजनी अन्य अनुसूचित/ अनुसूचित नसलेल्या युसीबीजसह रक्कम जमा करू नये.

३. असुरक्षित अग्रिम रकमा (हमीसह आणि हमीशिवाय)

३.१ एक पक्ष/ संलग्न समूहासाठी असलेली मर्यादा

(a) एका पक्ष/ संलग्न कर्जदार समूहासाठी असुरक्षित अग्रिम रकमेसाठी (हमीसह) अधिकतम मर्यादा १४ नोव्हेंबर २०१० पर्यंत पुढीलप्रमाणे होती.

अग्रिम प्रकार	रकमेचा प्रकार	डीटीएल खालीलप्रमाणे असलेली अनुसूचित नसलेली युसीबी		अनुसूचित युसीबी
		रुपये १० कोटीपेक्षा कमी	रुपये १० कोटी किंवा अधिक	
स्तर I म्हणून वर्गीकृत	स्वच्छ बिले/विकत घेतलेल्या किंवा दिलेल्या मुलतानी हंड्या आणि संकलनासाठी पाठवलेल्या धानादेशाप्रमाणे काढलेल्या रकमा ह्यांसह सर्व प्रकारच्या असुरक्षित अग्रिम रकमा	रु.५०,०००/-	रु.१,००,०००/-	रु.२,००,०००/-
स्तर II, III किंवा IV म्हणून वर्गीकृत		रु.25,०००/-	रु.50,०००/-	रु.50,०००/-

(b) युसीबीज हमीशिवाय असुरक्षित अग्रिम रकमा खालील मर्यादांमध्ये फक्त ३० दिवसांच्या तात्पुरत्या कालावधीसाठी विशेष परिस्थितीमध्ये फक्त खरेदी/सूट/ तिस-या पक्षाने धानादेशासह काढलेल्या रकमा ह्यांच्या संदर्भातच देऊ शकतात. बँकांचा प्रवर्ग	स्तर	मर्यादा	स्तर	मर्यादा
अनुसूचित	III o IV स्तरावरील युसीबीज	रु.२५,०००/ -	III o IV स्तराशिवाय अन्य स्तरांवरील I युसीबीज	रु.५०,०००/-
अनुसूचित नसलेल्या	-''-	रु.१०,०००/ -	-''-	रु.२०,०००/-

३.१.१ असुरक्षित अग्रिम रकमा (हमीसह किंवा हमीशिवाय) १५ नोव्हेंबर २०१० पासून सुधारित करण्यात आल्या आहेत. सुधारित मर्यादा पुढीलप्रमाणे आहेत.

व्यक्तिगत कर्जदार आणि कर्जदार समूहासाठीच्या मर्यादा निकष	रु. १० कोटी पर्यंत असलेल्या युसीबीज	डीटीएल रु. १० कोटी पेक्षा अधिक व रु. ५० कोटी पर्यंत असलेल्या युसीबीज	डीटीएल रु. ५० कोटी पेक्षा अधिक व रु.१०० कोटी पर्यंत असलेल्या युसीबीज	डीटीएल रु. १०० कोटी पेक्षा अधिक
सीआरएआर ९% इतका किंवा अधिक असलेल्या युसीबीज	रु.१.०० लाख	रु. २.०० लाख	रु. ३.०० लाख	रु. ५.०० लाख
सीआरएआर ९% पेक्षा कमी असलेल्या युसीबीज	रु. ०.२५ लाख	रु. ०.५० लाख	रु. १.०० लाख	रु. २.०० लाख

३.२ असुरक्षित अग्रिम रकमेवरील एकूण मर्यादा

युसीबीजद्वारे तिच्या सदस्यांना देण्यात येणारे एकूण असुरक्षित कर्ज आणि अग्रिम रकमा (हमीसह किंवा हमीशिवाय किंवा धानादेश खरेदीसाठी) तिच्या मागणी आणि कालावधी दायित्वाच्या (डीटीएल) १५% च्या ऐवजी १५ नोव्हेंबर २०१० पासून पुढे आधीच्या आर्थिक वर्षात ३१ मार्च रोजीच्या तिच्या लेखा परीक्षण केल्या गेलेल्या ताळेबंद पत्रकातील एकूण साधनांच्या १०% पेक्षा अधिक नसाव्यात. एकूण साधाने तोटे, अमूर्त साधाने आणि प्राप्त झालेली बिले अशा काँट्रा आयटम्स ह्यांच्याशिवाय निव्वळ मोजली गेली पाहिजेत.

ज्या कर्जदारास आणखी एका बँकेकडून आधीच कर्ज सुविधा मिळत आहेत, त्या व्यक्तीने त्या बँकेकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही बँकेने त्या अर्जदारास वित्तसेवा देऊ नये आणि ज्यावेळेस कर्जदाराला मिळत असलेल्या कर्ज सुविधांची एकूण संख्या एका पक्षासाठी निर्देशित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल, तेव्हा आधी रिजर्व बँकेची मान्यता घेणे आवश्यक असेल.

३.२.१ वेतन स्वीकारणा-या बँका एखाद्या विशिष्ट संस्थेच्या/ संस्थेच्या समूहाच्या मर्यादित सदस्यता असलेल्या कर्मचा-यांना अग्रिम वेतन देत असते आणि त्यांच्या कर्मचा-यांच्या वेतनातून रकमा वजा केल्या जातात, ह्या वस्तुस्थितीच्या संदर्भात, वेतन स्वीकारणा-या बँका पुढील अटीसह अशा अग्रिम रकमा वर दिलेल्या मर्यादापेक्षा अधिक प्रमाणात देऊ शकतात-

(i) संबंधित राज्याच्या सहकारी संस्था अधिनियमामध्ये ठराविक कालावधीच्या कर्जाचे हप्ते बँकेत भरण्यासाठी रोजगार देणारी संस्था कर्मचा-यांच्या वेतन भत्तयातून हप्ते कापून घेण्याची बंधनकारक तरतूद असेल.

(ii) अशा प्रकारच्या प्रत्येक अग्रिम रकमेच्या संदर्भात बँकेने ह्या तरतुदीचा लाभ घेतला असेल.

(iii) अशा अग्रिम रकमेसाठी बँकेने कर्मचा-यांचे मासिक उत्पन्न लक्षात घेऊन ठराविक प्रमाणात हप्त्यांची संख्या ठरवून बँक अशा अग्रिम रकमेची मर्यादा निश्चित करू शकते.

३.२.२ प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांद्वारे देण्यात येणा-या वेतन मिळवणा-या संस्थेव्यतिरिक्तच्या अन्य वेतनप्राप्त कर्जदारांना देण्यात येणा-या अग्रिम अशा रकमा; ज्यांमध्ये राज्यातील सहकारी संस्था अधिनियमाच्या तरतुदीनुसार कर्जदाराच्या वेतनांमधाला हिस्सा कापून घेऊन परताव्याची निश्चिती केली जाते, त्या रकमांची गणना संपूर्ण सदस्यांना देण्यात येणा-या एकूण असुरक्षित अग्रिम रकमेच्या संदर्भासाठीच सुरक्षित म्हणून केली जावी. व्यक्तिगत वेतनप्राप्त कर्जदारांना अग्रिम रकमा देताना बँकांनी खात्री केली पाहिजे, की परिच्छेद ३.१ (ए) मध्ये नमूद केलेली असुरक्षित अग्रिम रकमांवरची महत्ताम मर्यादा ओलांडली जाणार नाही.

४. बंधनकारक निर्बंध

४.१ बँकेच्या स्वतःच्या समभागांच्या विरुद्ध अग्रिम रकमा

बँक नियमन अधिनियम १९४९ (सहकारी संस्थांना लागू असलेला भाग) च्या कलम २० (१) (ए) नुसार प्राथमिक (नागरी) सहकारी बँक तिच्या स्वतःच्या समभागांच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध कर्ज आणि अग्रिम रकमा देऊ शकत नाही.

४.२ कर्ज विमोचन करण्याच्या अधिकारांवरील निर्बंध

४.२.१ बँक नियमन अधिनियम १९४९ (सहकारी संस्थांना लागू असलेला भाग) च्या कलम २० (१) (ए) नुसार प्राथमिक (नागरी) सहकारी बँक रिजर्व बँकेच्या आधी घेतलेल्या मान्यतेशिवाय तिच्याकडे असलेल्या कर्जाचे किंवा कर्जाच्या कोणत्याही भागाचे विमोचन पुढील प्रकाराशिवाय अन्य प्रकारे करू शकत नाही-

- (i) तिच्या भूतपूर्व किंवा विद्यमान संचालकांपकी कोणीही
- (ii) अशी कोणतीही संस्था किंवा कंपनी ज्यामध्ये तिचे कोणतेही संचालक संचालक, भागीदार, व्यवस्थापकीय एजन्ट किंवा जामीन म्हणून संलग्न असतील, किंवा
- (iii) अशी कोणतीही व्यक्ती, ज्याचा भागीदार किंवा जामीनदार एखादा संचालक आहे.

४.२.२ वर उल्लेखलेल्या अधिनियमाच्या कलम २०-ए (२) नुसार, उपकलम (१) च्या तरतुदींच्या उल्लंघनास कारणीभूत ठरेल असे कोणतेही विमोचन केल्यास वरील स्थिती व तिचा परिणाम रद्दबादल ठरेल.

५. नियामक तरतुदी

५.१ संचालक आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्ज आणि अग्रिम रकमा देणे

५.१.१ १ ऑक्टोबर २००३ पासून, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना त्यांचे संचालक किंवा त्यांचे नातेवाईक आणि संस्था/ कंपनी/ कन्सर्न्स ज्यामध्ये त्यांचे हितसंबंधा असतील, त्यांना सुरक्षित किंवा असुरक्षित कर्ज आणि अग्रिम रकमा किंवा अन्य कोणतीही आर्थिक सुविधा देण्यापासून, तशी तरतूद करण्यापासून किंवा तशा सेवेचे नूतनीकरण करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. आधी देण्यात आलेल्या अग्रिम रकमा त्या देय होण्याच्या तिथीपर्यंत अस्तित्वात राहू शकतील. त्या अग्रिम रकमांचे नूतनीकरण करण्यात येऊ नये अथवा त्यामध्ये विस्तार केला जाऊ नये.

५.१.२ वरील निर्देशांच्या संदर्भात संचालकांशी संबंधित पुढील प्रकारच्या कर्जदारांना वगळण्यात आले आहे.

- (i) युसीबीजच्या संचालक मंडळावर असलेल्या कर्मचारी संचालकास नियमित कर्मचारी म्हणून कर्ज मिळू शकते.
- (ii) सहकारी बँकांच्या वेतनप्राप्त मंडळावर असलेल्या सदस्यांना लागू असलेले सामान्य कर्ज संचालकास मिळू शकते.
- (iii) बहु राज्य सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकास सामान्य कर्मचारी संबंधित कर्जे.
- (iv) स्वतःच्या नावावर असलेल्या स्थायी ठेव आणि जीवन विमा पॉलिसीज ह्यांच्या आधारे संचालक व त्याच्या नातेवाईकांना कर्जे मिळू शकतात.

५.१.३ परिशिष्ट १ मध्ये दिलेल्या आराखड्यानुसार बँकांना त्यांचे संचालक आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना दिलेल्या कर्जाशी व अग्रिम रकमेशी संबंधित माहिती बँकांनी प्रत्येक तिमाही समाप्त (म्हणजेच ३१ मार्च, ३० जून, ३० सप्टेंबर आणि ३१ डिसेंबर) होताना ह्या विभागाच्या संबंधित क्षेत्रीय अधिका-यास तिमाही समाप्त झाल्यापासून पंधारा दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

५.१.४ प्रशासकाच्या/ प्रभारी व्यक्तीच्या हाताखाली कार्यरत असलेल्या बँकांनी ही माहिती प्रभारी व्यक्ती/ विशेष अधिकारी/ प्रशासक व त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या कर्जाच्या व अग्रिम रकमेच्या संदर्भात सादर करावी.

५.२ सामान्य सदस्यांना अग्रिम रक्कम देण्यावरील महत्ताम मर्यादा

बँका सामान्य सदस्यांना अल्प/ तात्कालिक कालावधीसाठी आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तुंसाठी पुढील मर्यादेनुसार कर्जे मंजूर करू शकतात- बँका

		कर्ज रकमेची मर्यादा
(i)	रु.५० कोटी जमा रकमेसह	रु.५०,०००/- प्रति कर्जदार
(ii)	रु.५० कोटीपेक्षा अधिक जमा रकमेसह	रु.१,००,०००/- प्रति कर्जदार

अन्य बँकांनी दिलेल्या स्थायी ठेवेच्या पावत्यांच्या (एफडीआरएस) अनुषंगाने देण्यात येणारी अग्रिम रक्कम

५.३ बँकांनी अन्य बँकांनी दिलेल्या स्थायी ठेवीच्या/ टर्म डिपॉझिटसच्या अनुषंगाने अग्रिम रकमा मंजूर करणे टाळले पाहिजे.

५.४ ब्रिज लोन्स/ अंतरिम वित्तसेवा

प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना ब्रिज लोन्स/ अंतरिम वित्तसेवेसाठीच्या कोणत्याही प्रस्तावास प्रतिबंधा करण्यात आला आहे आणि त्यामध्ये भांडवल/ कर्जरोखे संबंधित आणि किंवा ब्रिजिंग स्वरूपातील कर्ज, भांडवल, ठेव इत्यादी प्रकारे उपकरण भाड्याने देऊन, भाडे- खरेदी, कर्ज, गुंतवणूक आणि इतर बँकिंग व्यतिरिक्त कंपन्या ह्या सर्व प्रवर्गातील बँकिंग व्यतिरिक्त असलेल्या वित्तसंस्थांकडून/ कंपन्यांकडून बाजारपेठेत प्रलंबित असलेला दीर्घकालीन निधी उभा करणे इत्यादीचा समावेश आहे.

५.५ समभाग, कर्जरोखे आणि रोखे ह्यांच्यासाठीची बँकेची वित्तसेवा

५.५.१ स्टॉक ब्रोकरसंना देण्यात येणारी बँकेची वित्तसेवा

५.५.१.१ सुरक्षित किंवा असुरक्षित प्रकारच्या निधी आधारित किंवा निधी आधारित नसलेल्या कर्ज सुविधा समभाग आणि कर्जरोखे/ रोखे किंवा स्थायी ठेवी, जीवन विमा निगम पॉलिसीज इत्यादि जामीनावर देण्यापासून बँकांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

५.५.१.२ कमोडिटी ब्रोकरना कोणतीही सुविधा देण्याची अनुमती बँकांना देण्यात आलेली नाही. ह्यामध्ये त्यांच्या वतीने हमी देण्याचाही समावेश असेल.

५.५.१.३ म्युच्युअल फंडसच्या युनिटसवरील अग्रिम रकमा समभाग, कर्जरोखे आणि रोखे ह्यांच्या जामीनावरील अग्रिम रकमांप्रमाणेच (परिच्छेद ५.५.२) फक्त व्यक्तींनाच दिले जाऊ शकतात.

५.५.१.३ वरील सूचनेचे पालन न करणारी सध्या कार्यरत असलेली कोणतीही कर्ज सुविधा तत्काळ रद्द/ बंद करण्यात यावी. ह्या संदर्भात अनुपालन अहवाल (कॉम्प्लायन्स रिपोर्ट) रिजर्व बँकेच्या संबंधित क्षेत्रीय अधिका-याकडे सादर केला जाऊ शकेल.

५.५.२ समभागांच्या/ कर्जरोख्यांच्या प्राथमिक/ बहुस्तरीय जामीनावर दिले जाणारे कर्ज जामीन भौतिक स्वरूपात असल्यास रूपये ५ लाख इतके आणि जर जामीन डिमेंट स्वरूपात असेल तर रूपये १० लाख इतके मर्यादित ठेवले गेले पाहिजे.

५.५.३ अशा सर्व अग्रिम रकमांवर ५० टक्क्यांची सीमा (मार्जिन) ठेवली गेली पाहिजे.

५.५.४ समभाग आणि कर्जरोख्यांच्या जामीनावर देण्यात आलेल्या सर्व कर्जांची बेरीज बँकेच्या मालकीच्या निधीच्या २०% इतक्या मर्यादेच्या आत असली पाहिजे.

५.५.५ बँकांनी व्यक्तिगत कर्जदारांकडून असलेली थकबाकी आणि समभागांवरील अन्य घटक ह्यांचा परिशिष्ट २ मध्ये दिलेल्या आराखड्यानुसार रिजर्व बँकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तिमाही पद्धतीने अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

५.५.६ समभागांना जामीन म्हणून स्वीकारण्याआधी बँकांनी योग्य ती जोखीम व्यवस्थापन प्रणाली चालू करणे आवश्यक आहे. कमीत कमी दोन महिन्यातून एकदा बँकेच्या लेखापरीक्षण समितीपुढे सर्व मान्य केलेले कर्ज प्रस्ताव ठेवले गेले पाहिजेत. व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण समितीने खात्री घ्यावी की, समभागांच्या विरुद्ध असलेले सर्व कर्ज फक्त अशा व्यक्तींनाच दिले गेले आहेत, जे कोणत्याही प्रकारे स्टॉक ब्रोकिंग संस्थेशी निगडीत नाहीत. मंजूर केलेल्या कर्जांचे तपशील पुढील बैठकीमध्ये संचालक मंडळास दिले गेले पाहिजेत.

५.६ प्राधान्य समभाग आणि दीर्घ मुदतीच्या (दुय्यम) ठेवींसाठी बँकेच्या वित्तसेवा

प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी इतर बँकांद्वारे देण्यात आलेल्या शाश्वतच्या एकत्रित नसलेल्या प्राधान्य समभागांमध्ये (टायर १), सातत्यपूर्ण एकत्रित प्राधान्य समभागांसारख्या अन्य प्राधान्य समभागांमध्ये (टायर २), विमोचन होणारे एकत्रित नसलेले प्राधान्य समभाग, विमोचन होणारे एकत्रित प्राधान्य समभाग आणि तसेच दीर्घ मुदतीच्या (दुय्यम) ठेवी (टायर ३) ह्यामध्ये गुंतवणूक करू नये आणि तसेच त्यांच्याद्वारे किंवा अन्य बँकांद्वारे देण्यात आलेल्या वरील दस्तावेजांवर त्यांनी कोणतीही अग्रिम रक्कम देऊ नये.

५.७ बँकिंग व्यतिरिक्त असलेल्या आर्थिक कंपन्यांना (एनबीएफसीज) देण्यात येणारी बँक वित्तसेवा

५.७.१ एनबीएफसीचा सदस्य म्हणून प्रवेश

(i) प्राथमिक (नागरी) सहकारी बँकेकडून कर्ज किंवा अग्रिम रक्कम प्राप्त करण्यासाठी तिची सदस्यता घेणे अनिवार्य असते. तरीही, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांकडून सामान्यतः बँकिंग व्यतिरिक्त अन्य आर्थिक संस्थांना सदस्य म्हणून स्वीकारले जाण्याची शक्यता नसते. अशा संस्थांमध्ये गुंतवणूक आणि वित्तसेवा देणा-या कंपन्या, बँकेच्या व्यवसायासह स्पर्धा करणा-या किंवा त्या विरुद्ध असलेला व्यवसाय करणा-या अन्य व्यक्तींचा समावेश होतो. ह्याचे कारण असे केल्यास त्यामुळे संबंधित राज्य सहकारी संस्था अधिनियमाचा भंग होईल आणि तसेच, ते मॉडेल बाय- लॉ ९ चे पालनही करत नाही. म्हणून, बँकांनी भाडे व्यवहार, खरेदी/ उसनेवारी ह्या व्यतिरिक्त अन्य एनबीएफसीजना वित्तसेवा देऊ नये.

(ii) तसेच, भाडेतत्वावर आधारित/ खरेदी व्यवसायात संपूर्णपणे न गुंतलेल्या बँकिंग व्यतिरिक्त आर्थिक कंपन्यांना सदस्य म्हणून घेणे संबंधित राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि मॉडेल बाय लॉ ९ शी विसंगत ठरू शकतो. म्हणून, प्राथमिक (नागरी) सहकारी संस्थांनी अशा भाडेतत्वावर आधारित/ खरेदी व्यवसाय करणा-या कंपन्यांना स्वीकारण्यापूर्वी सहकारी संस्था, निबंधाक ह्यांच्याकडून मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे.

भाडेत्त्वावर आधारित/ खरेदी कार्य करणा-या एनबीएफसीजना वित्तसेवा देण्यासाठी पात्र कार्ये

५.७.२ निर्धारित कर्ज देण्याच्या संदर्भातील नियम आणि वर उल्लेख केलेल्या निर्बंधानुसार, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांजवळ जर कार्यात्मक भांडवल निधी रूपये २५ कोटी आणि अधिक असेल, तर त्या उपकरण भाडेत्त्वावर देणा-या/ खरेदी करणा-या कंपन्यांना पुढील मर्यादांसह वित्तसेवा देऊ शकतात.

एनबीएफसीचा प्रकार		बँक वित्तसेवेवरील महत्ताम मर्यादा
(i)	उपकरण भाडेत्त्वावर देणा-या आणि खरेदी कंपन्या * ज्यांच्याकडे कमीत कमी ७५% साधाने उपकरण भाडेत्त्वावर, कर्जाने देण्यामध्ये व खरेदीमध्ये असतील आणि कंपन्यांच्या शेवटच्या लेखा परीक्षण झालेल्या ताळेबंद पत्रकानुसार त्यांच्या एकूण उत्पन्नातील ७५% उत्पन्न ह्या दोन प्रकारच्या कार्यातून मिळत असेल.	एनबीएफसीच्या निव्वळ मालकी निधीच्या (एनओएफ) ३ पट
(ii)	अन्य उपकरण भाडेत्त्वावर देणा-या आणि खरेदी कंपन्या	एनबीएफसीच्या निव्वळ मालकी निधीच्या (एनओएफ) २ पट

* उपकरण भाडेत्त्वावर देणा-या आणि खरेदी करणा-या कंपन्यांना आता 'साधान वित्त कंपनी' (असेट फायनान्स कंपनी) म्हणून ओळखले जाते.

सूचना

- बँक वित्तसेवेवरील महत्ताम मर्यादा एनबीएफसीजच्या एकूण कर्जाच्या मर्यादेमधील असावी, ती त्यांच्या एनओएफच्या दहा पटीपर्यंत असावी.
- भाडेत्त्वाची सुविधा देणा-या संस्थांना देण्यात येणा-या वित्तसेवा फक्त "पूर्ण दिलेल्या" भाड्याच्या सुविधोपुरत्या मर्यादित असाव्यात; म्हणजेच ज्या भाड्यामध्ये साधानांची किंमत प्राथमिक भाडेपट्टा कालावधीमध्येच पूर्ण भरून निघेल आणि त्यानंतर त्यातून फक्त नवीन उपकरण खरेदी करता येऊ शकेल.
- एक महत्त्वपूर्ण धोरण म्हणून पुढील पाच वर्षांमधील भाडेत्त्वातील भाडेच फक्त ह्या उद्देशास्तव विचारात घेतले गेले पाहिजे.

५.७.३ भाडे खरेदी कार्यात गुंतलेल्या एनबीएफसीज ना वित्तसेवा देण्यासाठी पात्र नसलेली कार्ये

(i) भाडे/ खरेदीमध्ये सहभागी असलेल्या बँकिंग व्यतिरिक्त अन्य आर्थिक कंपन्यांद्वारे करण्यात येणारी पुढील कार्ये बँकेचे कर्ज मिळवण्यासाठी पात्र नाहीत. म्हणून, सर्व प्रकारच्या एनबीएफसीजसाठी पात्र बँक वित्तसेवा उरवताना वर्तमान साधानांच्या सूचीतून ही कार्ये वगळली जावीत:

- सवलतप्राप्त बिले, एनबीएफसीजद्वारे सवलतीत भरली गेलेली बिले. त्यास विशेष अनुमती असलेल्या बिलांचा अपवाद असेल.
- समभाग, कर्जरोखे ह्यांमध्ये करण्यात आलेल्या म्हणजेच व्यापार स्टॉकमधील वर्तमान स्वरूपाच्या गुंतवणूका;
- दुय्यम संस्था, समूह कंपनी किंवा अन्य कंपन्यांमधील गुंतवणूका आणि त्यांना देय असलेल्या अग्रिम रकमा; आणि

(d) इंटर- कॉर्पोरेट कर्ज/ अन्य कंपन्यांमधील ठेवी ह्यामधील गुंतवणूका.

(ii) वरील (ए) आणि (बी) मध्ये दर्शवण्यात आलेल्या कार्यांच्या संदर्भात बँकांनी संकल्पित निव्वळ कार्य- भंडवलामध्ये (एनडब्ल्यूसी) कोणतेही बदल करू नयेत. संकल्पित एनडब्ल्यूसी वर्तमान कार्यास आधार देणारा दीर्घकालीन निव्वळ नफा दर्शवतो आणि म्हणून, अधिकतम अनुमतीस पात्र बँकेच्या वित्तासेवेची पातळी कमी करताना वर्तमान साधनांच्या स्तरात बदल करताना किंवा ते कमी करताना एनडब्ल्यूसीमध्ये बदल करण्याची गरज नसते.

५.७.४ अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँकेद्वारे एनबीएफसीजला देण्यात येणारी वित्ता सेवा

(i) अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँक एनबीएफसीजद्वारे व्यापारी वाहनांच्या विक्रीतून प्राप्त झालेल्या व सूट मिळालेल्या बिलांवर परत सवलत देऊ शकते. ह्या वाहन विक्रीमध्ये हलक्या व्यापारी वाहनांच्या, दुचाकीच्या व तिचाकीच्या विक्रीचा समावेश सामान्य भाडेपट्ट्याच्या सुरक्षित स्थितीनुसार आणि पुढील अटीनुसार होतो:

(a) फक्त वितरकांकडूनच ही बिले उत्पादकांना देण्यात आलेली असली पाहिजेत;

(b) चेसिस इंजिन क्रमांकापासून खात्री केली जाऊ शकेल, अशा प्रकारे बिले फक्त अस्सल खरेदी व्यवहाराचीच असली पाहिजेत; आणि

(c) बिलांवर पुनः सूट देण्याआधी अनुसूचित प्राथमिक (नागरी) बँकांनी बिलावर आधी सवलत देणा-या एनबीएफसीजच्या योग्यतेबद्दल व कार्यांच्या प्रामाणिकतेबद्दल स्वतः खात्री करून घेतली पाहिजे.

(i) अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँका बँक वित्तासेवेसाठी पात्र असलेल्या एनबीएफसीजना ट्रक्स खरेदी करण्यासाठी लहान रस्ता आणि जल परिवहन कार्य परिचालन (एसआरडब्ल्यूटीओज) ह्यासाठी भाडेत्त्वाच्या उद्देशाने वित्तसेवा देऊ शकतात आणि जर मुख्य कर्जदार (एसआरडब्ल्यूटीओज) प्राथमिक क्षेत्राच्या वर्गीकरणातील आवश्यक अर्हता पूर्ण करत असल्यास अशा अग्रिम रकमेचे वर्गीकरण प्राधान्य क्षेत्रात करता येऊ शकेल.

(ii) अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँका व्यक्तिगत शेतक-यांना भाडेत्त्वाने सेवा देण्यासाठी आणि शेतकी साहित्याचे भाडे- विक्री तत्त्वावर वितरण करण्यासाठी व त्याचे कार्यान्वयन करण्यासाठी एनबीएफसीजना वित्तसेवा देऊ शकते आणि त्याच प्रकारे शेतीसाठी अप्रत्यक्ष वित्तसेवा म्हणून त्यास प्राधान्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करू शकते.

(iii) अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँका एनबीएफसीज किंवा अन्य आर्थिक मध्यस्थ संस्थांना लहान आणि सूक्ष्म उद्योजकांना (उत्पादक आणि सेवा देणा-या) कर्ज देण्यासाठी वित्तसेवा देऊ शकतात आणि संबंधित नियमांचे अंतिम कर्जदाराच्या स्तरावर समाधानकारक पालन झाल्याची खात्री झाल्यावर अशा वित्तासेवेचे वर्गीकरण प्राधान्य क्षेत्रात करू शकतात.

५.८ उपकरण कर्जाऊ देणे आणि भाडे- विक्री ह्यास आर्थिक सेवा देणे

५.८.१ दिनांक १२ डिसेंबर १९९५ च्या भारत सरकारच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने त्यात स्पष्ट करण्यात आलेल्या 'भाडे विक्री' आणि 'उपकरण कर्जाऊ देणे' ह्या व्यवसायाच्या प्रकारांना प्राथमिक सहकारी बँकेच्या कार्यासाठी वैधा ठरवले गेले आहे. अनुसूचित नागरी सहकारी बँकांना हे कार्य करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. अनुसूचित नागरी सहकारी बँकांना पुढील गोष्टीची खात्री करण्याचा सल्ला दिला जातो.

(i) हे कार्य बँकांच्या फक्त निवडक शाखांमध्येच केले जाईल.

(ii) ह्या कार्यास कर्ज आणि अग्रिम रकमेच्या समान मानले जाईल आणि ते लागू असलेल्या व्यक्तिगत/ सामुहिक कर्ज देण्याच्या रकमेच्या नियमानुसार केले जाईल.

(iii) बँकांनी उपकरण कर्जाऊ देण्याची व भाडे- खरेदी विक्रीची एकूण कर्जाच्या संदर्भात ताळेबंद असलेली नोंद जतन केली पाहिजे. अशा प्रत्येक कामास देण्यात येणारी कर्जाऊ रक्कम एकूण अग्रिम रकमेच्या 5% पेक्षा अधिक व्हायला नको.

(iv) असे कार्य करणा-या बँकांनी सुधारित (प्रुडंट) लेखांकन मानकांचे पालन केले पाहिजे. संपूर्ण कर्जाऊ भाडे बँकेच्या उत्पन्न खात्यात न घेतले गेले पाहिजे. त्यातील फक्त व्याज हा भाग उत्पन्न खात्यात समाविष्ट केला गेला पाहिजे. साधानाच्या बदलीचा खर्च दर्शवणारा घटक अवमूल्यनाच्या (घसा-याच्या) तरतुदीच्या स्वरूपात ताळेबंद पत्रकात समाविष्ट केला गेला पाहिजे.

(v) सुधारित पुढाकार म्हणून, साधानाच्या कर्जाऊ कालावधीच्या प्राथमिक टप्प्यात संपूर्ण घसारा देण्यात आला पाहिजे.

(vi) कर्जाऊ आणि भाड्याने खरेदी करण्यासाठी प्राथमिक अनुसूचित सहकारी बँकांद्वारे देण्यात येणा-या वित्तसेवेचे विभागशः प्राधान्य क्षेत्रातील अग्रि रकमा म्हणून वर्गीकरण करता येईल; त्यासाठी आरबीआयद्वारे देण्यात आलेले अग्रिम रकमेसाठीचे प्राधान्य क्षेत्रातील रकमेसाठी असलेले निकष लाभदारकास योग्य प्रकारे पूर्ण करावे लागतील.

अशी सेवा देण्यास इच्छुक अनुसूचित नसलेल्या बँकांना आरबीआयची अनुमती प्राप्त करावी लागेल.

५.९ कृषी कार्यासाठी वित्तसेवा

५.९.१ प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना कृषी कार्यासाठी प्राधान्य क्षेत्रांतर्गत पुढील अटींसह वित्तसेवा देण्याची अनुमती आहेरू

(i) बँका प्रत्यक्ष वित्तसेवा फक्त सदस्यांना (सर्वसाधारण सभासदांना नाही) देईल आणि प्राथमिक कृषी पतसंस्था आणि प्राथमिक भूविकास बँकेसारख्या मध्यस्थ संस्थेद्वारे नाही तर प्रत्यक्ष देईल.

(ii) त्या क्षेत्रातील वर्तमान पतसंस्थांकडून 'ना बाकी प्रमाणपत्र' मिळाल्यानंतरच कर्ज दिले जावे; आणि

(iii) बँकांनी आर्थिक मानकांचे (स्केल्स) अनुपालन करावे आणि आरबीआय/ नाबार्डद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षितता प्राप्त करावी.

५.१० बचतगटांना/ सामुहिक दायित्व गटांना (जेएलजीज) कर्ज

५.१०.१ परिपत्रक युबीडी. बीपीडी. (पीसीबी) परिपत्रक क्र. ५०/१३.०५.००० (बी)/२०१०- ११ दिनांक २ जून, २०११ प्रमाणे युसीबी बचतगटांना आणि सामुहिक दायित्व गटांना त्यांच्या संचालक मंडळाद्वारे प्रमाणित केलेल्या धोरणानुसार ह्या संदर्भात वरील परिपत्रकात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्ज देऊ शकते.

५.१०.२ युसीबीज बचतगट/ सामुहिक दायित्व गटांना प्रत्यक्षात कर्ज देण्याच्या पद्धतीचा अंगीकार करू शकतात. मध्यस्थांद्वारे कर्ज देण्याची अनुमती नाही.

५.१०.३ असुरक्षित कर्जाच्या निधीवरील आणि अग्रिम रकमेवरील वर्तमान मर्यादा (व्यक्तिगत आणि एकूण) बचतगटांना देण्यात आलेल्या कर्जावर लागू होणार नाहीत. तरीही, युसीबीजद्वारे सामुहिक दायित्व गटांना देण्यात आलेल्या ज्या कर्जासाठी मूर्त सुरक्षितता नसेल, त्यांना असुरक्षित मानले जाईल आणि त्या कर्जांना असुरक्षित कर्ज आणि अग्रिम रकमेच्या वर्तमान मर्यादेत समाविष्ट केले जाईल.

५.१०.४ बचतगट/ सामुहिक दायित्व गटांना देण्यात आलेल्या कर्जांचे नियमन व्यक्तिगत रकमेच्या मर्यादांच्या वर्तमान मार्गदर्शक तत्वांनुसार केले जाईल.

५.१०.५ बचतगटांना देण्यात येणा-या कर्जाची सर्वाधिक रक्कम त्या गटाच्या बचतीच्या चार पटीहून अधिक नसावी. योग्य प्रकारे व्यवस्थापन केलेल्या बचतगटांच्या संदर्भात ही मर्यादा त्या गटाच्या बचतीच्या दहा पट इतक्या मर्यादेपर्यंत वाढवली जाऊ शकते. प्रमाणित झालेली कामाची नोंद, बचतीची पद्धत, परतावा दर, घराचे व्यवस्थापन आदि विशिष्ट वस्तुनिष्ठ निकषांनुसार गटांचे मानांकन केले जाईल. सामुहिक दायित्व गटांना बँकेमध्ये रक्कम जमा करणे बंधनकारक नाही आणि म्हणून सामुहिक दायित्व गटांना देण्यात येणारी कर्जाची रक्कम त्या सामुहिक दायित्व गटाच्या कर्जाच्या आवश्यकतेनुसार आणि बँकेच्या कर्जाच्या आवश्यकतेच्या मूल्यमापनावर आधारित असेल.

५.११ बंधनकारक बाकी रकमेच्या अग्रिम राशीवरील निर्बंध

५.११.१ कायदानुसार कर्मचा-यांच्या/ सदस्यांच्या वेतनातून सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी कर्मचारी सुरक्षा निधीसाठी कापण्यात आलेला व आयुक्तास न देण्यात आलेला कर्मचा-यांचा वाटा तरलतेच्या परिस्थितीमध्ये/ रोजगार देणारी संस्था बंद पडण्याच्या स्थितीत कर्जदारांच्या साधनांवरील पहिला दावा आहे. त्या परिस्थितीमध्ये, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांना अशा बंधनकारक बाकी रकमेच्या संदर्भात त्यांच्या हितसंबंधांची विशेष निगा राखावी लागेल.

५.११.२ म्हणून, बँकांनी कर्मचारी सुरक्षा निधीमध्ये आणि कर्जदारांच्या अन्य बंधनकारक बाकीमध्ये कोणतीही थकबाकी नाही, ह्यासाठी त्यांची खात्री केली पाहिजे व त्यासाठी त्यांच्याकडून ही सर्व बाकी रक्कम देण्यात आली आहे, असे विधान प्राप्त केले पाहिजे. ह्या संदर्भातील तथ्यास फक्त तेव्हा विचारात घेतले जाईल, जेव्हा बँकांना कर्जदारांच्या विधानावर संशय घेण्यासाठी कारण असेल. तसेच, जरी एखादा पुरावा आवश्यक असेल, तरीही क्षेत्रीय सुरक्षा निधी आयुक्ताकडून प्रमाणपत्राचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही; बाकी रक्कम देण्यात आल्याच्या पावतीचा पुरावा देणे किंवा कर्जदारांच्या लेखापालाकडून प्रमाणपत्र किंवा अन्य अशा प्रकारच्या पुरावा देणे पुरेसे मानले जाईल. आजारी युनिटसच्या संदर्भात जेव्हा कर्जदारांच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे थकबाकी असेल, तेव्हा बँका अशा केसेस त्या त्या परिस्थितीनुसार/ गुणवत्तेनुसार विचारात घेऊ शकतात.

नमुना -१

बँकेच्या संचालकांना (नातेवाईकांसह) मंजूर केलेली कर्जे व अग्रिम राशीबाबतची माहिती
(परिच्छेद ५.१.३ अनुसार)

बँकेचे नांव : _____

..... रोजी असलेली स्थिती

अनु क्र	कर्जदारांचे नांव	मंजूर केलेल्या मर्यादा (रु. लाख मध्ये)						प्रतिभूतीचे मूल्य व स्वरूप	ड्यु तारीख/परिपक्वतेची तारीख
		मंजुरी/नूतनीकरणाची तारीख	सुविधेचा प्रकार		सुरक्षित	असुरक्षित			
			निधियुक्त असलेली	निधियुक्त नसलेली					
१	२	३	४	५	६	७	८	९	

सुरक्षित	असुरक्षित	मंजूर केलेल्या मर्यादा (रु. लाख मध्ये)		
		एकूण निधियुक्त मर्यादेच्या १००% व निधियुक्त नसलेल्या मर्यादेच्या १००%)	(आरबीआयने विहित केलेले एक्सपोझर नॉम्स/मर्यादे पेक्षा अधिक आहे काय	मुदतबाह्य/एनपीए खात्याबाबत सुरु केलेली कारवाई
10	11	12	13	14

सूचना –एखाद्या कर्जदाराला मंजूर केलेल्या निरनिराळ्या सुविधा स्तंभ ४ व ५ मध्ये वेगवेगळ्या दाखविल्या जाव्यात.

व्यक्तचे/शेअर ब्रोकर्स आणि अन्य संस्थांना, संपलेल्या तिमाही अखेरीस, शेअर्स/डिबेंचर्स इत्यादींच्या अतिभूतीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशीबाबतची सविस्तर माहिती
(परिच्छेद ५.५.५ अनुसार)

बँकेचे नांव _____
कर्जदाराचे नांव _____

अनु क्र	कर्जदाराचे नांव	मर्यादेचे स्वरूप व मंजूर केलेली रक्कम	अहवालाच्या तिमाही अखेरीस येणे/थकित शिल्लक रक्कम (रु. लाख मध्ये)	तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्स, डिबेंचर्स, इ. चे बाजार मूल्य (रु लाख मध्ये)	अग्रिम राशीची परतफेड करण्याची तारीख	१९ एप्रिल २००९ च्या आरबीआयच्या परिपत्रकातील सूचनांनुसार केलेली कारवाई
१	२	३	४	५	६	७

मुख्य कार्यकारी अधिकारी.

परिशिष्ट

(अ) (१) ह्या महापरिपत्रकात एकत्रित केलेल्या परिपत्रकांची यादी

अ. क्र.	परिपत्रक क्र.	दिनांक	विषय
१	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. ४७/१३.०५.०००/२०१०-११	११.०५.२०११	जागेविषयक धोरण निवेदन २०११-१२ – (गृहनिर्माण, रियल इस्टेट व व्यापारी रियल इस्टेट बाबतचे एक्सपोजर) प्राथमिक (नागरी) सहकारी बँका
२	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. २३/१३.०५.०००/२०१०-११	१५.११.२०१०	जागेविषयक धोरण निवेदन २०११-१२ – (गृहनिर्माण, रियल इस्टेट व व्यापारी रियल इस्टेट बाबतचे एक्सपोजर) नागरी सहकारी बँका
३	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. २१/१३.०५.०००/२०१०-११	१५.११.२०१०	अप्रतिभूतित कर्जे व अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा
४	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र..६९/०९.२२.०१०/२००९-१०	०९.०६.२०१०	रियल इस्टेट व सीआरई बाबत एक्सपोजर
५	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. ६३/१६.२०.०००/ २००९-१०	०४.०५.२०१०	लिस्टेड नसलेल्या व नॉन-एसएलआर प्रतिभूतींमध्ये गुंतवणुक
६	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र..६२/१६.२०.०००/ २००९-१०	३०.०४.२०१०	इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या बॉडसमधील गुंतणुकीचे वर्गीकरण
७	युबीडी..पीसीबी.बीपीडी सीआयआर क्र..४७/१६.२०.०००/ २००८-०९	३०.०१.२००९	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकाद्वारे नॉन-एसएलआर प्रतिभूतींमध्ये गुंतवणुक
८	युबीडी..पीसीबी.बीपीडी सीआयआर क्र..४६/१६.२०.०००/ २/००८-०९	३०.०१.२००९	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकाद्वारे इतर बँकांमध्ये ठेवी ठेवल्या जाणे
९	युबीडी..पीसीबी.बीपीडी सीआयआर क्र..१४/१६.२०.०००/ २००७-०८	१८.०९.२००७	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकाद्वारे नॉन-एसएलआर प्रतिभूतींमध्ये गुंतवणुक
१०	युबीडी..पीसीबी. सीआयआर क्र.. ७/१३.०५.०००/०७-०८	१३.०७.२००७	शेअर्स व डिबेंचर्स विरुद्ध बँकांचे अर्थसहाय्य
११	युबीडी..पीसीबी. सीआयआर क्र.३२/१३.०५.०००/०६-०७	१२.०३.२००७	संचालक, नातेवाईक आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना कर्जे व अग्रिम राशी
१२	युबीडी..पीसीबी. सीआयआर क्र..२९/१३.०५.०००/०५-०६	३०.०१.२००६	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा

१३	युबीडी..पीसीबी. सीआयआर क्र...२२/१३.०५.०००/०५-०६	०५.१२.२००५	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – एकमेव पक्ष/संबंधित गट ह्यांना दिलेल्या अप्रतिभूतित अग्रिम राशींवरील मर्यादा
१४	युबीडी..पीसीबी. सीआयआर क्र...१४/१३.०५.०००/०५-०६	०६.१०.२००५	संचालक, नातेवाईक आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना कर्जे व अग्रिम राशी
१५	युबीडी..डीएस सीआयआर क्र.. ४४/१३.०५.००/०४-०५	१५.०४.२००५	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा
१६	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र..४५/१६.२०.००/ २००३-०४	१५.०४.२००४	पीसीबीद्वारे नॉन-एसएलआर कर्ज प्रतिभूतीमधील गुंतवणुकी
१७	बीपीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. ३४/१३.०५.००/२००३ -०४	११.०२.२००४	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा -भांडवली निधी निश्चित करणे
१८	बीपीडी.डीएस. (पीसीबी).सीआयआर क्र. २९/१३.०५.००/२००३ -०४	०५.०१.२००४	शेअर्स व डिबेंचर्स विरुद्ध युसीबीद्वारे वित्तसहाय्य
१९	युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर क्र. ४६/१६.२०.००/ २००२-०३	१७.०५.२००३	अनुसूचित नसलेल्या पीसीबीद्वारे, अनुसूचित असलेल्या पीसीबीमध्ये ठेवी ठेवल्या जाणे
२०	युबीडी.बीपीडी.सीआयआर क्र. ५०/१३.०५.००/२००२-०३	२९.०४.२००३	संचालक, नातेवाईक आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना कर्जे व अग्रिम राशी
२१	युबीडी. डीएस.पीसीबी.सीआयआर क्र. ३७/१३.०५.००/२००१- ०२	०१.०४.२००२	वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा
२२	युबीडी. डीएस.पीसीबी.सीआयआर क्र.४१/१३.०५.००/२०००- ०१	१९.०४.२००१	शेअर्स व डिबेंचर्स विरुद्ध बँकेचे अर्थसहाय्य
२३	युबीडी. डीएस.पीसीबी.सीआयआर क्र. ३५/१३.०५.००/१९९९-	१३.०३.२००१	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – पगारदारांच्या बँकांद्वारे अप्रतिभूतित अग्रिम राशी – मर्यादांची सुधारणा
२४	युबीडी. पीसीबी.सीआयआर क्र..२५/१३.०५.००/२०००-२००१	१८.०१.२००१	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा -भांडवली निधी निश्चित करणे
२५	युबीडी. डीएस.पीसीबी.२४/१३.०५.००/२०००- २००१	१६.०१.२००१	हिरे निर्यातदारांना दिलेली कर्जे – वादग्रस्त हिऱ्यांच्या आयातीवरील मनाई
२६	युबीडी. डीएस.४/१३.०५.००/२०००	२५.०८.२०००	अग्रिम राशींवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा -भांडवली निधी निश्चित करणे

२७	युबीडी. डीएस.पीसीबी..१/१३.०५.००/२०००- २००१	२८.०७.२०००	हिरे निर्यातदारांना दिलेली कर्जे – वादग्रस्त हिऱ्यांच्या आयातीवरील मनाई
२८	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..३१/१३.०५.००/१९९९-२०००	०१.०४.२०००	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा - क्रेडिट एक्सपोजरवरील मर्यादा
२९	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..४१/१३.०५.००/१७-९८	१२.०२.१९९८	संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या अग्रिम राशी
३०	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..३८/१३.०५.००/९६-९७	०४.०२.१९९७	व्यक्तिगत/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा – मुदत ठेवींच्या प्रतिभूतीविरुद्ध दिलेल्या अग्रिम राशी
३१	युबीडी क्र.प्लान.पीसीबी. ३३/०९.०९.०१/९६-९७	१३.१२.१९९६	पीसीबीद्वारे शेतीविषयक कार्यकर्तींना अर्थसहाय्य
३२	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र...२७/१३.०५.००/९६-९७	११.११.१९९६	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा – एकच पक्ष/संबंधित गट ह्यांना दिलेल्या अप्रतिभूतित अग्रिम राशीवरील मर्यादा
३३	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..१६/१३.०५.००/९६-९७	११.११.१९९६	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा
३४	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..२५/१३.०५.००/९६-९७	३०.१०.१९९६	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांनी, संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या अग्रिम राशी
३५	युबीडी क्र.प्लान.पीसीबी. २०/०९.६३.००/९६-९७	१६.१०.१९९६	नाममात्र सभासदत्वासंबंधाने धोरण व कार्यवाही
३६	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र...६५/१३.०१.००/९५-९६	३१.०५.१९९६	इतर बँकांनी दिलेल्या स्थिर ठेवी पावत्यांच्या (एफडीआर) विरुद्ध अग्रिम राशी
३७	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र...६३/१३.०५.००/९५-९६	२४.०५.१९९६	अ-बँकीय वित्तीय कंपन्यांना कर्ज देणे
३८	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..५३/१३.०५.००/९५-९६	२२.०३.१९९६	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा
३९	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..३९/१३.०५.००/९५-९६	१६.०१.१९९६	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा – वैयक्तिक/कर्जदारांचा गट ह्यांच्या बाबतच्या कर्ज जोखमीवरील मर्यादा -भांडवली निधी निश्चित करणे
४०	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र..१८/१३.०५.००/९५-९६	१६.०१.१९९६	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा
४१	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र...६०/१३.०५.००/९४-९५	३०.०५.१९९५	अ-बँकीय वित्तीय कंपन्यांना कर्ज देणे

४२	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र.५८/१३.०५.००/९४-९५	१७.०५.१९९५	ब्रिज लोन्स/तात्पुरते अर्थ सहाय्य
४३	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र.१६/१३.०५.००/९४-९५	२९.०४.१९९५	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा
४४	युबीडी. पीसीबी.डीएस सीआयआर क्र.५४/१३.०५.००/९४-९५	२९.०४.१९९५	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा
४५	युबीडी. डीएस सीआयआर क्र.२५/१३.०५.००/९४-९५	२९.१०.१९९४	अ-बँकीय वित्तीय कंपन्यांना कर्ज देणे
४६	युबीडी. आय आणि आय. सीआयआर.आरसी एस. १/१२.०५.००/९४-९५	१५.०७.१९९४	प्राथमिक सहकारी बँकाच्या व्यवसायाशी स्पर्धा करणाऱ्या किंवा वादग्रस्त असलेल्या व्यवसायातील व्यक्तींना कर्ज व अग्रिम राशी देणे
४७	युबीडी. डीएस सीआयआर क्र. पीसीबी...४/१३.०५.००/९४-९५	१२.०७.१९९४	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा - संचालक, नातेवाईक आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना कर्ज व अग्रिम राशी
४८	युबीडी. पीसीबी.डीआय आर सीआयआर क्र.५/१३-०५.००/९३-९४	२६.०५.१९९४	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा
४९	युबीडी. डीएस पीसीबी.सीआयआर क्र.७६/१३.०५.००/९३-९४	२६.०५.१९९४	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा - संचालक, नातेवाईक आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना कर्ज व अग्रिम राशी
५०	युबीडी क्र.४०/०९.६३.००/९३-९४	१६.१२.१९९३	राष्ट्रीय सभासदत्वाबाबत धोरण व कार्यवाही
५१	युबीडी. डीएस पीसीबी २९/डीसी(आर १)क्र. (ड.१)-९२/९३	२६.१२.१९९२	ब्रिज लोन्स/तात्पुरते अर्थ सहाय्य
५२	युबीडी क्र.प्लान.८.युबी छएक्र.१६.६६६६.८/छए.८/९१/९२	०५.०२.१९९२	राष्ट्रीय सभासदत्वाबाबत धोरण व कार्यवाही
५३	युबीडी. (पीसीबी) ५५/डीसी.आर. १- ९०/९१	२५.०२.१९९१	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा - गोळा करण्यासाठी पाठविलेल्या चेक्सविरुद्ध अग्रिम राशी
५४	युबीडी.पीसीबी.२/डीसी-आर१)- ९०/९१	२०.०७.१९९०	हायर परचेस/लीजिंग कंपन्यांना अर्थसहाय्य
५५	युबीडी.डीसी.९९/आर.१-८७/८८	०८.०२.१९८८	अग्रिम राशीवरील कमाल मर्यादा - पगारदार कर्जदारांना अग्रिम राशी
५६	युबीडी क्र. पी आणि ओ१००/ युबी.८-८६/८७	२५.०६.१९८७	राष्ट्रीय सभासदत्वाबाबत धोरण व कार्यवाही
५७	एसीडी. प्लान.(आयएफएस)१२९५/पीआर. ३६- ७८/९	१७.१०.१९७८	भविष्य निर्वाह निधी इत्यादीसारख्या वैधानिक थकबाकी भरण्यात कसुरी करणाऱ्या कर्जदारांना, पीसीबीद्वारे कर्ज सुविधा मंजूर करणे

ह्या महापरिपत्रकांत, कर्जे व अग्रिम राशींवरील एक्सपोजर नॉम्स व इतर निर्बंधांसंबंधाने सूचना देणाऱ्या इतर महा परिपत्रकांची यादी.

अनु क्र.	परिपत्रक क्र.	दिनांक	विषय
१.	युबीडी. डीएस.पीसीबी.सीआयआर क्र..५०/१३.०५.०००(ए)/२ ०१०-११	०२.०६.२०११	प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांद्वारे (युसीबी) स्वयंसेवा गट (एसएचजी) आणि जॉईंट लायाबिलिटी गटांना अर्थसहाय्य
२.	युबीडी.क्र.डीएस.पीसीबी ७/१३.०४.००/२०००- २००१	१०.१०.२०००	नाणेविषयक व कर्ज धोरण उपाय -२०००-२००१ वर्षासाठी मुदतमध्य आढावा
३.	युबीडी.क्र.डीएस. एसयुबी.२/१३.०५.००/२० ००- २००१	२५.०८.२०००	बँकांद्वारे बिलांचे रिडिस्ककाउंटिंग करणे
४.	युबीडी क्र.प्लान.एसपी.सीबी.०१/ ०९.०९.०१/ २०००-२००१	०१.०७.२०००	प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - शेतकीसाठी देण्यासाठी एनबीएफसींना कर्जपुरवठा
५.	युबीडी प्लान क्र. डीएस.एसयुबी.३/१३.०५. ००/१९९९- २०००	२१.०९.१९९९	बँकांद्वारे बिलांचे रिडिस्ककाउंटिंग करणे
६.	युबीडी क्र.प्लान.एसपी.सीबी.१/० ९.०९.०१/९९- २०००	२७.०८.१९९९	प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - अन्न व शेती आधारित प्रक्रिया, वन आणि छोट्या क्षेत्रातील उद्योगांना कर्ज पुरवठा
७.	युबीडी क्र.डीएस.पीसीबी.सीआय आर १०/१३.०५.००/ ९८- ९९	२७.११.१९९८	शेअर्स व डिबेंचर्स विरुद्ध बँकेचे अर्थसहाय्य
८.	युबीडी.प्लान.जीआर.एस युबीएसपी.सीबी. /५/०९.०९.०१/९८- ९९	१८.११.१९९८	ट्रस्टच्या अर्थसहाय्याविरुद्ध अब्कीय वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) बँकेचे कर्ज - प्राधान्य क्षेत्राखाली वर्गीकरण
९.	युबीडी क्र.डीएस.पीसीबी.सीआय आर.५५/१३.०५.००/ ९७- ९८	२९.०४.१९९८	शेअर्स व डिबेंचर्स विरुद्ध बँकेचे अर्थसहाय्य
१०.	युबीडी क्र.डीएस.पीसीबी.सीआय आर.४६/१३.०५.००/ ९६- ९७	२३.०४.१९९७	कॉन्सॉर्टियम व्यवस्थेखाली कर्ज

११.	युबीडी क्र.डीएस.पीसीबी.सीआय आर ४०/१३.०५.००/ १६- १७	१३.०२.१९९७	कार्यकारी भांडवलासाठी कर्ज देणे – तात्पुरत्या मर्यादा मंजुर करणे
१२.	युबीडी क्र.प्लान.पीसीबी. ६०/०९.७८.००/ १५-१६	०८.०४.१९९६	इक्विपमेंट लीजिंग व हायर परचेससाठी अर्थसहाय्य
१३.	युबीडी क्र.डीएस.पीसीबी.सीआय आर ३५/१३.०५.००/ १५- १६	०५.०१.१९९६	जॉईंट स्टॉक कंपन्यांच्या शेअर्स/डिबेंचर्स विरुद्ध वित्तसहाय्य देणे
१४.	युबीडी क्र.प्लान.सीआयआर(आर सीएस) १/०९.२२. ०१/१५-१६	०१.०९.१९९५	गृह योजनांसाठी अर्थसहाय्य – प्राथमिक (नागरी) सहकारी बँका
१५.	युबीडी क्र.डीएस..७/१३.०५.००/१ ५-१६	०९.०८.१९९५	जॉईंट स्टॉक कंपन्यांच्या शेअर्स/डिबेंचर्स विरुद्ध वित्तसहाय्य देणे
१६.	युबीडी क्र. पीसीबी ५०/१३.०५.००-१३/१४	१४.०१.१९९४	विशिष्ट क्षेत्रांना कर्ज देण्याबाबत निर्बंध – रियल इस्टेट कर्ज
१७.	युबीडी क्र. पीसीबी ५४/डीसी(आर.१)-१२/१३	०७.०४.१९९३	विशिष्ट क्षेत्रांना कर्ज देण्याबाबत निर्बंध
१८.	युबीडी क्र. पीसीबी ३८/ डीसी(आर.१)-११/१२	१३.११.१९९१	विशिष्ट क्षेत्रांना कर्ज देण्याबाबत निर्बंध